

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
जाहिरात

शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/ २००१/ प्र.क्र.१५४/ ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहेत.

वक्फ अधिनियम १९९५ कलम १४(१)(इ) मधील तरतुदीनुसार “सह सचिव पेक्षा कमी नाही अशा दर्जाचा राज्य शासनाचा अधिकारी” या संवर्गातून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सहसचिव दर्जाच्या मुस्लिम अधिकाऱ्याची “पदसिध्द सदस्य” म्हणून नियुक्ती करावयाची आहे. सदर सदस्यत्वाचा कालावधी हा नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षांचा असेल. नियुक्ती झालेल्या सदस्यास मंडळाच्या बैठकांना उपस्थित राहून मंडळासमोरील प्रस्तावांवरील निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक राहिल.

वर नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य म्हणून काम करण्यास इच्छूक असलेल्या सहसचिव समकक्ष दर्जाच्या मुस्लिम अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छूक अधिकाऱ्यांनी विहित मार्गाचा अवलंब करून, दि.३०.०७.२०२२ पूर्वी निश्चितपणे पोहचतील अशा बेताने अवर सचिव (का.४), अल्पसंख्याक विकास विभाग, रुम क्र.७०८, ७ वा माळा, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई- ४०० ०३२ यांच्याकडे ई-मेल क्र. desk4.mdd-mh@gov.in/ टपालाने/ कुरिअरने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. तद्नंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

वर नमूद केल्याप्रमाणे करण्यात आलेले कोणतेही किंवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता फेटाळण्याचे सर्व अधिकार शासनाकडे अबाधित आहेत.

सही/-
उप सचिव,
अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद वर “सह सचिव पेक्षा कमी नाही अशा दर्जाचा राज्य शासनाचा अधिकारी” या संवर्गातील पदासाठीच्या अर्जाचा नमूना

फोटो

- १ नाव :
- २ पदनाम :
- ३ जन्म दिनांक :
- ४ सध्याच्या कार्यालयाचा पत्ता :
- ५ दुरध्वनी क्रमांक :
- ६ भ्रमणध्वनी क्रमांक :
- ७ ई-मेल :
- ८ कायमचा मूळ पत्ता :
- ९ आतापर्यंत केलेल्या सेवांचा तपशील :

अ.क्र	विभाग/कार्यालयाचे नाव	पदाचे नाव	कालावधी		वेतनश्रेणी	कामाचे स्वरूप
			पासून	पर्यंत		

- १० शैक्षणिक पात्रता
- ११ भाषेचे ज्ञान आहे किंवा नाही याबाबतची माहिती (होय/नाही) :

भाषा	लिहिणे	वाचणे	बोलणे
मराठी	-	-	-
हिंदी	-	-	-
इंग्रजी	-	-	-
उर्दू	-	-	-

- १२ सेवाकाळात कोणतीही विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरण किंवा इतर कोणतीही कार्यवाही प्रलंबित/चालू असल्यास त्याबाबतचा तपशील :
- १४ सेवाकाळात शिक्षा झाली असल्यास त्याचा तपशील :

दिनांक :

ठिकाण :

अर्जदाराची नाव व स्वाक्षरी

घोषणा

मी श्री/श्रीमती असे प्रमाणित करतो/करते की, मी सदस्य पदावर नियुक्तीने भरावयाच्या पदाच्या मागणी पत्रातील तपशील वाचला असून सदर पदासाठी विहित केलेली अर्हता मी धारण करित असल्याने मी सदर अर्ज सादर करित आहे. अर्जात नमूद केलेली माहिती खोटी आढळून आल्यास माझा अर्ज नाकारला जाऊ शकतो याची मला जाणीव आहे.

दिनांक :

ठिकाण :

अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी